

इयत्ता १०वी व १२वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन शुध्दीपत्रक क्रमांक-ईबीसी-२०१७/प्र.क्र.२९०/शिक्षण-१,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :२३ जून २०१७

वाचा :- १) शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक-ईबीसी-२००३/प्र.क्र.११५/मावक-२, दिनांक ११ जून, २००३.
२) आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांचे क्रमांक - सकआ/शिक्षण/शाहू पुरस्कार/का-४/१५५४, दिनांक २२.०५.२०१७ रोजीचे पत्र.

प्रस्तावना :-

सामाजिक न्याय विभागामार्फत दिनांक २६ जून या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार योजना आहे. परंतु मागील दोन वर्षात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चालू वर्षापासून प्रत्येक विभागामध्ये हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता.

शासन शुध्दीपत्रक :-

आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भीय दिनांक २२.५.२०१७ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावानुसार संदर्भीय अ.क्र.१ येथील शासन निर्णयातील परिच्छेद-२ पुढीलप्रमाणे आहे:-

“या योजनेस दूरदर्शन व आकाशवाणी व सर्व स्तरावरून व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस पारितोषिक वितरण दिनांक २६ जुलै रोजी संबंधित जिल्हयाचे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात यावे. तसेच विभागीय बोर्डात सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा व सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर पारितोषिक वितरण समारंभ दिनांक २६ जुलै आयोजित करण्यात यावा.”

त्याऐवजी सुधारीत परिच्छेद-२ पुढीलप्रमाणे वाचण्यात यावा :-

“दिनांक २६ जून या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्म दिनी सदरहू योजनेतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. या योजनेस दूरदर्शन व आकाशवाणी व सर्व स्तरावरून व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस पारितोषिक वितरण तसेच विभागीय बोर्डात सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचा राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा व सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर मा.मंत्री (सामाजिक न्याय) यांच्या हस्ते दिनांक २६ जून रोजी व विभागीय स्तरावर त्यांनी विहित केलेल्या दिनांकास पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात यावा.”

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०६२३१३०००९८६२२ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चंद्रकांत वडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपालांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव
३. मा. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे खाजगी सचिव
४. मा. राज्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे खाजगी सचिव
५. अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
६. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
७. आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
८. वित्त विभाग (व्यय-१५), मंत्रालय, मुंबई
९. संचालक, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
१०. चेअरमन, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे

११. चेअरमन, विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे /कोल्हापूर /मुंबई/नाशिक /औरंगाबाद/लातूर/अमरावती/नागपूर
१२. उपसंचालक, शिक्षण - सर्व विभाग
१३. उप सचिव/अवर सचिव (शिक्षण-१)/,
१४. सर्व सहायक आयुक्त समाजकल्याणे (आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांचेमार्फत)
१५. महालेखापाल (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
१६. महालेखापाल (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, नागपूर
१७. संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांचेमार्फत)